

9th September, 2023

To,
Dept of Corporate Services (CRD)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Scrip Code: BSE – 506186

Sub: Newspaper advertisement - Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

In terms of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper cuttings of the advertisement in relation to the 41st Annual General Meeting of the Members of the Company scheduled to be held on Friday, 29th September, 2023 at 11.30 a.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means.

The aforesaid advertisement is also being made available on the website of the Company - www.galaxycloudkitchens.in.

Kindly take the same on record and acknowledge receipt.

Thanking You,

Yours truly,

For Galaxy Cloud Kitchens Limited

NISHANT
JITENDRA
DHOLAKIA

Nishant Dholakia Executive Director and Chief Executive Officer

DIN: 05200058

PUBLIC NOTICE

Aarodia, is owner of Flat No. 2/37 in "B" wing of Ganash Villia CH2, Kobbad Road, Kobbad Road, Kobbad Road, hane (W) - 400601. He has lost original roperty Agreement for sale dated 50/17/980 of flat No. 2/37, 4fh floor etween Mrs. Agarwal Trading Corporation Seller) and Mrs. Basudeo Marodia (buyer) anaesh Villia, situated at sub plot no. 05, Olohbat Road, Mouji, Panchapakhadi, hana

ana. so Mr. Bharat Marodia (Grandson/Leg sir/Probate Holder) has reported lo Grandson/Lega Holder) has reported lost isplacement of property agreement to the fice incharge, Kolkata Police, Phoolbagan 3. dated 25/01/2023. Into one finds or has any Abri-tact within 14

ne finds or has any objection pleas within 14 days at below mentions

Adv. Sandeep Gupta Address : Shop No. 33, Sarogi Apartment, Near Kanakia Police Station, late : 08/09/2023 Mira Road, East-401107

PUBLIC NOTICE

claims/objections are received with the period prescribed above, the Society shall be free to go ahead in such anners as is provided under the bye I a w s of the Society. The claims/objections, if any, received b claims/objections, if any, received he manner provided under the bye-laws the Society. Any received after shall b deemed null and void.

Hon. Secretary

PUBLIC NOTICE

General Public is hereby informed that our Clients, Mr. A Shelar and Mrs. P Shelar intend to purchase the below mentioned property more particularly described in the schedule ("Property") mentioned properly more particularly described in the schedule ("Property") from the owners/ developers viz., FLOWLINE DEVELOPERS PRIVATE LIMITED.

LIMITED.

If anybody has any objection, claim, interest, dispute for the above sale transaction, helshelthey may contact the undersigned with the documentary port of substantiating has her their objections! distantiating has her their objections! distantiating has her their objections! distantiating has her their objections of disputed with the proceed of one proceed to complete the sale framework of the proceeding the proceeding

deemed to be waived.

Schedule of Property

All the portion of unit being residential
unit bearing Flat no. 2704, on the 27th
Floor and the 25th level habitable floor
admeasuring approximately 1381.77
square feet deck area in building which
is reconsent to be constructed in the square feet deck area in building which is proposed to be constructed on the Land being Plot No 1-6 and Plot No 15 which forms part of CTS No A/791, of Village Bandra A. Taluka - Andhert, Mumbal Suburban District lying, being and situate at Krishna Chandra Marg. Bandra Redamation, Bandra (West), Mumbal of 16 febt Mumbal and District Mumbal and District Mumbal and District Mumbal and Elimbol of Febt Mumbal and Illinst of Humbal Mumcapat Cappration.

ADVOCATES

ADVOCATES

SSB Legal & Advisory

3rd Floor, Bouna Casa Building

Homji Street, Kala Ghoda For

Mumbai - 400001

Email: siddhesh@ssbadvisory.ir

Contact No: 022-49699447

PUBLIC NOTICE

General Public is hereby informed that our Clients, Mr. A Shelar and Mrs. P Shelar intend to purchase the below mentioned property more particularly described in the schedule ("Property") from the owners/ developers viz., FLOWLINE DEVELOPERS PRIVATE LIMITED.

Developers PRIVATE LIMITED.

If anybody has any objection, claim, interest, dispute for the above sale transaction, hel she they may contact the undersigned with the documentary proof substantiating his? Heir bein objections? claims details of disputes within Fourtien (14) days from the date within Fourtien (14) days from the date claims of the content of the cont

Schedule Property
All the portion of unit being residential unit bearing Flat no. 2703, on the 27th Floor and the 28th flevel habitable floor admessuring approximately 1340.97 square feet carpet area plus 7.53 for admessing approximately 1340.97 square feet carpet area plus 7.53 for et dry baloony area in building which is proposed to be constructed on the Land being Plot No 14 and Plot No 15 which forms part of CTS No A7791, of Village Bandra A, Taluka Andheri, Muntal Suburban District lying, being and stuate at Krishra Chandra Marg, Bandra Reclamation, Bandra (Mess) stuated within the revenue limits of Tehsil Mumbal and District Mumbal and Statet within the innits of Mumbal Municipal Corporation.

ADVOCATES

SSB Legal & Advisory Floor, Bouna Casa Building mji Street, Kala Ghoda For Mumbai - 400001 Mumbai - 40000 Email: siddhesh@ssbadvisory.ii Contact No: 022-49699447

ADVOCATES

PUBLIC NOTICE

ice is hereby given that my hana Patel, residing at 193/5, Va g, Gujarat Society, Sion W

Bldg, Gujarat Society, Sion West, Mumbai is goign to surrender my SEBI Investment Adviser registration No. INA000017514 and BASL membership Certificate no. BASL1937. If anyone has any grievances, they can lodge the grievances at scores.gov.in Place: Sion, Mumbai Date : 08/09/2023 Rachana Patel

COURT NOTICE
BEFORE THE MOTOR ACCIDENTS CLAIMS
TRIBUNAL, THRISSUR, KERALA
OP(MV)No.507/2021
Suchiting Suresh: Applicants
Jose Koshy

Surful My Mouse 2011

See Soly Market Surful Surful

Form No. INC-28A*
Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Western Region, MUMBAI in the matter of the Companies Act, 2013, Section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

A the Montage of the Companies of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of

ROSPECT RESOURCES LIMITE!
(CIN: U27101MH2009PLC194794) (CIN: U2/1UINWT2000, CC... having its Registered Office at 84, MAKER CHAMBERS III, NARIMAN POIN MUMBAI 400021, MAHARASHTRAApplica

NOTICE is hereby given to the General Publi that the company intending to make a that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with adnressal rules and is desirous of Converting into a Private Limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 07th August, 2023 to enable the company to give effect for such conversion.

pugust, 20/3 to enable the company by give affect for such convenience.

If the company by give affect for such convenience, and affected by the proposed changestable, and affected by the proposed changestable of the company, may deliver or cause to be delivered or send by registered post of his collections apported by an affidiant sating the nature to the Register of the Proposed Company and the Proposed Company and

mentioned below:PROSPECT RESOURCES LIMITED
84, MAKER CHAMBERS III, NARIMAN POINT
MUMBAI 400021. MAHARASHTRA

MÜMBAI 400021, MAHARASHIRA For and on behalf of the Applicant PROSPECT RESOURCES LIMITED Sd/-

Sd/-Avinash Landge (Director) DIN: 09618483 Date: 08.09.2023 Place: MUMBAI

LEGAL NOTICE

To, M/s Maargi Natural Healthcare Private Limited Registered Office at 337/2A, Registered office at 337/2A Krishna Niwas, Chandavarkar Road, Matunga, Mumbal- 400019 Dear Sir/Madam,

Matunga, Mmbal-40019
Dear Sir/Madam,
Pursuant to the instructions from a on behalf of my client Holy Fa. and the half of the half

complete the Transfer/assignment.
That Maharashtra Industria Development Corporation("MIDC" vide its order dated 18.12.200 bearing no. MIDC/ROMHP/TTC/A-683/3983 has transferred the saic Plot no. A-683 with complete Builtup Factory thereon in the name of my Client (Holy Faith International Private Limited) subject to recisistration and execution International subject to registration and executio of Deed of Assignment an compliance with other terms an

compliance with other terms and conditions.

I hat all the terms and conditions of the transfer as mentioned in the order of MIDC were duly complied with and reported to MIDC were duly complied with and reported to MIDC were duly compliance of the condition of

register of Configence Works of the State United is also not existing/appearing anywhere in Healthcare Private United is also not existing/appearing anywhere in that they have closed down permanently and not in existence, hence my Client is not in a Kapisan of the State United State United

y Client. copy of this Notice is kept in my offic r record and further necessary action te: 08.09.2023

Sd/-Tejas S. Pawaskar Advocate High Court Address: - 304, Gulab Building, 237 PD Mello Road, Near GPO. Fort, Mumabi- 400001. Mobile No.: 8329036172

OFFICE OF THE MUNICIPAL CORPORATION BILASPUR (C.G.)

un to 27/09/2023 at 17:30 ho ased Mechanical and ping of selected ling footpaths, road r, curb channels, curb s

Green City, Clean City, Dream City. Nagar Palik Nigam Bilaspur (C.G.)

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

CIN: L15100MH1981PLC024988

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar eshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai tors@galaxycloudkitchens.in / Website: www.galaxyck

NOTICE OF 4187 ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

compliance with provisions of Section 108 of the Act read with rules made ended from time to time and Regulation 44 of the SEBI Listing Re mpany is pleased to provide the Members, facility to cast their votes sugh Remote E-voting and E-voting during the AGM, through electronic ional Services Depository Limited ("NSDL"). The details-voting system of NSDL has been described in the Notice

Imembers are informed that (1) All the businesses as stated in the notice of AK assacted through voting by electronic means only, (2) The Remote E-voting is minerated. A 200 and the state of the sta pany/Depository(ies), may follow the below instructions for of

Dennal address.

Dennal Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your dennal account, as port the process advised by your dennal account, as port the process advised by your DP. address in your dennal account, as port the process advised by your DP. are queries, you may refer the Frequently Assed Questions (FAOs) for starsholders an equeries, you may refer the Frequently Assed Questions (FAOs) for starsholders an eventury user manual for shareholders an available at the download section was revently user manual for shareholders and available of the download section of the process of the

he AGM Notice and Annual Report is also available on the Company's website of NSDL at www.esching.ncm. — website of stock exchange at www.bseindia.com and vebsite of NSDL at www.esching.nsdl.com.

For Galaxy Cloud Kitchens Limiter

Nishant Dh Executive Director and CEO

SURYALATA SPINNING MILLS LIMITED ONE LISTOTIC SISPA CORONIA ONE LISTOTIC SISPA CORONIA ONE LISTOTIC SISPA CORONIA Santa 2014 - Park Coronia Santa 2014

NOTICE OF 40™ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE OTICE IS HEREBY GIVEN THAT

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE
VOTICE IS HEREPS (VIEW THAT):

1. The 40°Annual General Meeting(AGM) of members of the
Company will be held on Friday, September 29, 2023 at 11.00

A.M. through Video Conferencing (°VC") / Other Audio Visual
Means (°OAM) facility in compliance with all the applicable
provisions of the Companies Act.2013 and the Rules made
threumder and the Securities and Exchange Board of India
Regulations, 2015, read-with General Circulars issued.
Regulations, 2015, read-with General Circulars issued
services of the Companies of the Company (1998) and
Addresses are registered with the Annual Report 2022-23 is being
sent only through electronic mode to those Members whose email
addresses are registered with the Company (1998) possible
sent in the Company (1998) and
sent in the Company (1998) and
sent in the Company (1998) and
senting an email to the Register and Transfer Agents of the
Company at einward, fris@Mintech.com or by sending a letter at
the address KFIn Technologies Limited (Kfin), Selentium Tower B, Poli
31 & 32. Financial District, Nanakranguda, Serlingampally,
Members holding shares either in physical from or dematerialized
form as on the cut-off date lie. 18th September 2023 may cast
their vote electronically on the business as set forth in the Notico of
the 40th AGM through electronic voting system of
(*remote-evolonically of the business are informed that use of the AGM
21, 2023 and 900 oftrs (1871).

21, 2023 and 900 oftrs (1871).

Kin Inchrhologies Limited from a place other than venue of the ASM ("remotie e-voling"). All the members are informed that.

a. The remotie s-voling shall commence on Thursday, September 28 (2004). The commence of the comm

bailot paper.

The Notice of AGM and Annual Report sent to shareholder / Membe of the Company on September 6, 2023 and is available on the Company's website https://www.suryalata.com. In case you have any queries or issues regarding e-voting, yong write anemall to elimentary diseglikhitech.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from September 22, 2023. September 22, 2023.

For SURYALATA SPINNING MILLS LIMITE

VITHALDAS AGARWAL Managing Directo DIN: 00012774

FORM WIN 14 [See rules 20] BEFORE THE NATIONAL COMPA

BENCH AT MUMBAI
IN THE MATTER OF AVIDHRT INC, USA
by Corporate incorporated under the law of USA)
PETITION NO 116 OF 2021 AVIDHRT INC, USA - PETITIONER

Notice of Winding up order an order made by the Tribunal in the above m stst, 2023 it was ordered that the Avidhrt India Pr under the provisions of the Companies Act, 2013 and this 08th September, 2023.

TAHMAR ENTERPIRSES LIMITED
(FORMERLY KNOW AS SARDA PAPERS LIMITED)
CIR: LST010MH1991F0.0051164
for Office: Limit No. 501-8, 5th floor, Dempo Trade Gentre, Pato, Pan
Tal Tawadi, Dist. North Good, 403001
hone: +91 72628 01977 [Ermit: Info.p1991@gmail.com]
A770. M.LIO., Siranz, Dist. Nasie. 42(133. Phone: +91 72628)

Prince 49 1 2202 UV / I pratar with part of grant account.

Regul Office APV, MLD.C, Shreat Dist Nasis — 422103. Phone + 91 72028

AND OTHER MEMBERS FOR UPDATE OF E-MAIL ADDRESS TO ADDRESS AND ADDRE

CVCR/2023/001 dated 5°-lasmary, 2023.

on compalises with the above circuits, electronics copies of the notice of the AGM not Annual Report for the financial year 2022-2023 will be sent to those members whose emilal addresses are registered with the Company and or Depository Participants(s), Members can plon and participate in the AGM through VCOAVM facility with Periodic to the AGM. Members tetering through the VCOAVM facility shall be counted or the purpose of reckoning he account under Section 103 of the companies Act, 2013.

he Notice of the 32°-AGM and the Annual Report of 2022-2023 will also be available in the website of the Company wavefundamic and not the website of the Company wavefundamic and not the website of the SEC Ltd. at www.besinds.com respectively and on the website of National Securities Depository mided at wavefundament and continued to the SEC Ltd.

the day of the day of the webster of halons a securite Sepositive to day of the webster of halons a securite Sepositive to day of the webster of halons a securite Sepositive to day of the webster of halons a securite Sepositive day of the security setting ("sense e-veiting") to all a members of the security of the se

For Tahmar Enterprises Limited (Formerly known as Sarda Papers Limited Sd/

Sarita Se

Vewbody. Evither pursuant to the provisions of Section 108 of the Com 2013 ("Act1" and Rule 20 of the Companies (Management and Adm Values, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Ohigiations and Requirements) Regulations, 2015, as amended, all the Members hold requirements) Regulations, 2015, as amended, all the Members hold physical and demarkraillastion form, as on the cut-off date Septembot hall only be entitled to cast their vote electronically using the rem.

ate: September 7, 2023 ace: Mumbai

Kurl-on

Hotel Leela, Andheri (Easi) Mumbai -400059.
Email id: secretary@Runcio.com Website: www.kurlon.com
NOTICE OF THE 12TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD
THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER ANDION SISUAL MEANS
NOTICE is hereby given that the 12th Annual General Meeting (1AGM) of Journal (1AGM) of the Conferency will be held on Friday, the 28th day of Audio-Visual Means (CaVM) to transact the Ordinary and Special Businesses as cot unt in the Notice of calling 12th AGM. In compliance with applicable provisions of Companies Act, 2013 read with Rules framed thereunder and the McA Circulars No. 20/2002 dated May 5, 2002, 20/202 dated May 6, 2

Members have been dispensed with vide asid MCA Circulars. The Notice of the L2IAAGM and the Annual Report of the Company for FV23 are also available or the website of the Company at www.Kurfen.com of the website of the Company at www.Kurfen.com of the Website of the Company at www.Kurfen.com of the Company at www.Kurfen.com of the Company at www.Kurfen.com of the Company at website of the Company at websi

the e-voting instructions, in the manner specified by the Company in new of 12th AGM. However, rembrars who are already registered with NSLI for voting can use their existing User id and Password for casting their vote thror remote e-votingle, e-voting a the AGM. The facility of e-voting a the AGM, who have not already cast their vote, may cast their electronically on business(es) set forth in Notice. The members who have their vote by remote e-voting may alter the AGM and in their vote by the evolution of the AGM when the AGM that shall not be entitled to their vote (e) again at the AGM. Members holding shares in physical form, if a "hard and a stress is not recisited with the Company or with their respect."

For and on behalf of the Board For KURLON ENTERPRISE LIMITED

MONU KUMAR Company Secreta

MISHRA DHATU NIGAM LIMITED

NOTICE OF 49™ ANNUAL GENERAL MEETING NOTICE OF 49" ANNUAL GENERAL MEATING
Notice is hereby given that the 49" Annual General Meeting (AGM)
of the Members of the Company will be held on Friday, 29" Day of
September, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing'
Other Audio Visual Means (VC/OAVM). Members are hereby
informed that electronic copy of the Notice convening the AGM,
procedure 8 instructions for evoting (remote e-voting and e-voting
at the AGM) and the Annual Report for FY23 have been sent via email on September 7, 2023 to those Members whose e-mail 10 are
registered with the Company/Genostroy Participants (DP).
the Company viz. https://midhanhindia.nim, NSDIs website viz.
www.evoting.n.sdl.com and alsock exchanges i.e.
www.besindia.com 8 www.nseindia.com.

www.bseindia.com & www.nseindia.com.

Pursuant to Regulation 4.2 of SEBI (Listing Regulations and
Disclosure Requirements). Regulations, 2015, Company has fixed
Firlday, September 22, 2023 as Record Date for determining the
entitlement of Members to the final dividend declared at the AGM,
any, for the financial yaer ended March 31, 2023. For TDS related
instructions, Members may please visit company's website viz
https://midhani.nida.in/

The detailed procedure for attending AGM, voting (remote evoting and evoting process at the meeting) etc. is set out in the notice of AGM, on the following lines —

1. The Company is providing facility to its Members to exercise their right to vote on the business set forth in the Notice of AGM by electronic means via remotely and at the AGM. Instructions for participating in AGM and the process of evoting for members including those holding shares in physical form or who have not registered their e-mail ID, are provided in the notice of AGM. National Securities Depository Limited (NSDL) has been engaged by the Company for providing V/OpAVM platform and e-voting facility.

Members of the Company hold.

by the Company for providing VC/OAVM platform and e-voiting facility.

Members of the Company holding shares in physical or demat form, as the case may be, as on the Cut-off date i.e. Friday, September 22, 2023, only are entitled to avail the facility of remote e-voting and evoting at the AGM.

Remote e-voting facility shall commence at 9:00 AM (server time) on Monday, September 22, 2023 till 5:00 PM (server time) or Monday, September 22, 2023 till 5:00 PM (server time) than the server of the server o

dispatch of the Notice, such Member may obtain the user ID and password in the maner outlined in the Notice of AGM.

Shembers who have not registered their e-mail address are requested to register the same - in respect of shares held in electronic form with their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Transfer Agent (RTA) viz. Alankit Assignments Limited (ALANKIT) with details of foilo number and self-attested copy of PAN card at Alankit Assignments Limited, Alankit House, 4FZ, Jhandewalan Extension, New Delh - 1 1005 or by sending to Company at company secretary@midhanel-india.in.

A viny queries of grievances in telation to voting through electronic mode may be addressed to NSDL, 4**Floro, "A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senghati Bapat Marq, Lower Parel, Mumbai - 400 013, e-mail: evotina@insdl.co.in, 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or alternatively to our RTA at tla@alankit.com / /kingla@alankit.com / Mr. J. K. Singla, Senior Manager, Alankit Assignments Limited, Alankit Heights, 4E/Z, Jhandewalan extension, New Delh-110055, India or contact Tel No. 1014-138 scrulinger in Scrulinger to scrutilize the e-voting at AGM and remote e-voting process in a fair and trapparent manner.

For Manapaer, Manapaer, Inanapaern frammer.

For Mahra Dhatu Nigam Limited.

For Mishra Dhatu Nigam Limited

Paul Antony Company Secretary & Compliance Office



Mrs. Sushila Arvind Rawal was/is a member of the Veer Hanuman Nagar CHS Ltd (hereinafter "the said Society") holding Share Certificate No.144 for 5 fully paid up shares of Rs.50/- each, bearing distinctive numbers from 391 to 395 (both inclusive) and as such, was having ownership rights in respect of Flat No.B 1/2-203, Veer Hanuman Nagar CHS Ltd, L.M. Road, Kandarpada, Dahisar- West, Mumbai- 400068, in the building B1/2 of the Society known as Veer Hanuman Nagar CHS Ltd., constructed on the plot of land bearing City Survey Nos.829 of at Village Eksar, Taluka Borivali, Dist. Mumbai Suburban. The said has, during her filed a Nomination dated -2022 with the Society in favour of her

son Mr.Tejas Arvindkumar Raval. The Society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the Nominee Mrs. Sushila Arvind Rawal / the deceased member in the capital/ property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of her/his claims/objetions for transfer of the shares and interest of the member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall befree to deal with the shares and interest of the the Nominee Mrs. Sushila Arvind Rawal/ deceased member in the capital/ property of the Society in the manner provided under the bye-laws of the Society A copy of the egistered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society between IOAM to 5PM from the date of publication of the Notice till the date of the expiry of its period.

> For and on behalf of Veer Hanuman Nagar C.H.S (Hon. Secretary)

PUBLIC NOTICE

Place: Mumbai

NOTICE is hereby given that we, on behalf of our client, are investigating the right, title and interest of MRS. DALREENN COELHO AND MR. CHETAN PATNI, residing at A4004 Allura, Lodha Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, to the **Premises** more particularly described in the Schedule hereunder written for sale and transfer of Premises by MRS. DALREENN COELHO AND MR. CHETAN PATNI.

Any person or persons having any share right, title, interest, estate, claim or demand against or to or upon or in the Premises or any part thereof mentioned in the Schedule hereunder written whether by way of FSI TDR, sale, assignment, bequest, gift exchange, encumbrance, lease, tenancy, license, mortgage, charge, covenant devise, lien, transfer, lis-pendens maintenance, possession, sub-lease, subtenancy, trust, partition, acquisition requisition, inheritance, easement attachment, possession, reversionary rights or otherwise or rights of any nature whatsoever or order / decree / judgement of any Court, option agreement or any kind of whatsoever, are hereby required to intimate the same in writing along with supporting documentary proof based on which such claim is being raised to the undersigned at Paper Mill Lane, Raiendra Bhavan, 1st Floor, Flat no. 4, V.P Road, Mumbai 400 004 within 14 (fourteen) days from the date of publication of this Public Notice, failing which, any such right, title, interest, claim or

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO: (Description of the Premises)

demand, if any, shall be considered as

vaived and/or abandoned.

Flat No.A-4004 admeasuring 853 sq. ft. carpet area on 40th Floor in 'A' Wing of Tower 1 (known as 'Lodha A**ll**ura') situated at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 along with 1 (one) car parking space bearing No. 894 on P4 in Lodha Park.

he building constructed on the plot of land bearing Cadastral Survey No.464 of Lower Parel Division, District Mumbai city.

Dated this 7th day of September 2023.

Vidya M Amlani Advocate High Court 6, Paper Mill Lane, Rajendra Bhavan, 1st Floor Flat no. 4, V.P Road. Mumbai 400 004

PUBLIC NOTICE

One Smt. Mulibai Navsha Chaudhari was absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled to the premises being Tenement No. 006 admeasuring about 225 sq. ft. carpet area on the Ground floor of the Building No. 1 known as "OM SATYAWATI SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Mayur Nagar, Near Gat No. 29, Aarey Milk Colony, Goregaon (East), Mumbai - 400 065, Village Marol Maroshi, Taluka Borivali, Mumbai Suburban District, (hereinafter referred to as "the said premises"), and was also entitled to Share Certificate No. 5 for 5 shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 26 to 30 (both inclusive) (hereinafter referred to as "the said shares") in the capital of the society. Smt. Mulibai Navsha Chaudhari died intestate at Palghar on 03/04/2016 leaving behind her son Mr. Bistur Navsha Chaudhari as her only heir and legal representative as per the law of succession by which she was governed at the time of her death

The said Mr. Bistur Navsha Chaudhari is now absolutely seized off and otherwise well and sufficiently entitled to the said premises and the said shares.

Any persons having or claiming any right, title or interest in the said premises or the said shares thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address mentioned below, within 10 days from the date of publication of this notice failing which all such right, title or interest shall be deemed to have been waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Tenement No.006 admeasuring about 225 sq. ft. carpet area on the Ground floor of the Building No.1 known as "OM SATYAWATI SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Mayur Nagar, Near Gat No. 29, Aarey Milk Colony, Goregaon (East), Mumbai - 400 065, Village Marol Maroshi, Taluka Borivali, Mumbai Suburban District. Share Certificate No. 5 for 5 shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. Sd/-

Secretary Om Satyawati SRA CHS Ltd. Mayur Nagar, Near Gat No. 29, Aarey Milk Colony, Goregaon (E), Mumbai - 400 065

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client viz Mr. Hemant Sharad Nadkarni is intent to sell the 50% shares in the 5 Share distinctive Nos. 096 to 100 [both inclusive in respect of the Share Certificate No. 20 [said Shares] and Flat No. 404, 4th Floo Bldg. No. V9, Pratapgad Co-operative Housing Society Limited, Ashokvan Borivali [East], Mumbai -400066 [said Flat] holding by Mrs. Neha Hemar Nadkarni.

Mrs. Neha Hemant Nadkarni expired o 29 November 2020 and Hon'ble High Court of Judicature at Bombay had issue Letters of Administration on 17th January 2022 in favour of Mr. Hemant Shara Nadkarni.

Our client also holding on Original Registration Receipt of Articles of Agreement dated 31st March 1984 registered under Registration No. P -1682 -1984 between Mrs. Jayaben Kania, [Owner], Messrs. Vinsur Developmen Corporation, [Developers] and Mr. Sanjay Krishnarao Ugrankar [said Original Receipt] which is lost/misplace and not found after search.

Our client is hereby inviting the clair against 50% shares in the said shares & said Flat of Mrs. Neha Hemant Nadkarni and said Original Receipt. If any Person Firm, Society, Company, Corporation o any Body Corporate has any claim or lier against 50% shares in the said Shares & said Flat of Mrs. Neha Hemant Nadkarni and said Original Receipt may file such claims or objections with documents if any within the period of 14 days from the date of this notice with documentary proofs and

M/s. Bhogale & Associates.

Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udavachal CHS Ltd., Ashokvan, Shiv /allabh Road, Borivali [East], Mumbai 400 066.

received within the stipulated period, our client shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having peen waived, forfeited and / or annulled

> M/s Bhogale & Assosiates Date: 08/09/2023

> > (उपविधी क्र.३४ अन्वये)

गोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास आक्षेप किंवा दावा

जाहीर सूचना

श्री. राकेश दयानंद राऊळ आणि स्वर्गीय श्रीमर्त चित्रा दयानंद राऊळ हे कष्णा रेसिडेन्सी इमारतीमधील २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट[े] क्र.सी/२०४, कृष्णा गार्डन ॲण्ड कृष्णा रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सोसायटी नोंद क्र.टीएनए/व्हीएसआय, रचएसजी/(टीसी)/२६४०३/२०१४, सर्व्हे क्र.४१४-ती, विवा वृंदावन टाऊनशिप, विवा कॉलेज रोड, गाव बोळींज, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३, महाराष्ट्र या सोसायटीचे सदस्य आहेत. सदर फ्लॅटचे दिनांक ०९.०४.२०१२ राजीचे विक्री करारनामा झाला होता. स्वर्गीय श्री**मती चित्रा दयानंद राऊळ** यांचे ०४.०२.२०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. **श्री. राकेश दयानंद राऊळ** यांनी सोसायटीमधील मयत सदस्याचे शेअर्सचे हित हस्तांतरतणासाठी अर्ज सादर केला आहे आणि निश्चित केले आहे की, सदर फ्लॅट सर्व मधिभारापासून मुक्त आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह ागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत ज काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत मभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील रोअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील रितुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास ग्रेमायरी मोकली अमेल जर मोमायरीच्या भांडवल। मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप नोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील एतटींनमार त्यावर मोमायटी कार्यवाही करेल . त्रोसायटीच्या नोंदणीकृत उप-विधीची प्रत सोसायटीचे

कार्यालय **कृष्णा गार्डन ॲण्ड कृष्णा रेसिडेन्सी को**-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, विवा त्रंदावन टाऊनशिप, विवा कॉलेज रोड, गाव बोळींज, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा गालघर-४०१३०३, महाराष्ट्र येथे सोसायर्ट सचिवाकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून

कालावधी समाप्तीपर्यंत उपलब्ध होईल. ठिकाण: विरार दिनांक: ०८.०९.२०२३

च्या वतीने व करिता कृष्णा गार्डन ॲण्ड कृष्णा रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/ सचिव/अध्यक्ष/खजिनदार

> परिशिष्ट-१६ (उपविधी क्र.३४ अन्वये)

रोअर्स व हित हस्तांतरणास आक्षेप किंवा दावा

च्या सूचनेचा नमुना

जाहीर सूचना स्वर्गीय श्रीमती पतलाबाई महादेव होईफोडे स्वर्गीय श्री. प्रकाश महादेव डोईफोड आणि श्रीमर्त **जया प्रकाश डोर्डफोडे** हे कष्णा गार्डन इमारतीमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्रॅ.एच/४०३, कृष्णा गार्डन ॲण्ड कृष्णा रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सोसायटी नोंद क्र.टीएनए/व्हीएसआय/ एचएसजी/(टीसी)/२६४०३/२०१४, सर्व्हे क्र.४१४-बी, विवा वृंदावन टाऊनशिप, विवा कॉलेज रोड, गाव न्नोळींज, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा गलघर-४०१३०३, महाराष्ट्र या सोसायटीचे सदस्य आहेत. सदर फ्लॅटचे दिनांक १०.१०.२०११ राजीचे दस्तावेज क्र.व्हीएसआय२/११६५१/२०११ नुसार नोंद विक्री करारनामा झाला होता. स्वर्गीय श्रीमती पुतळाबाई महादेव डोईफोडे (माझी सासू) यांचे २१.०१.२०१२ आणि **स्वर्गीय श्री. प्रकाश महादेव डोईफोडे** (माझे पती) यांचे ११.०५.२०१५ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. **श्रीमती** जया प्रकाश डोईफोडे यांनी सोसायटीमधील मयत पदस्याचे शेअर्सचे हित हस्तांतरतणासाठी अर्ज सादर केला आहे आणि निश्चित केले आहे की, सदर फ्लॅट प्तर्व अधिभारापासून मुक्त आहे.

नोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, मेळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य द्मवेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत . सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य प्रावाच्या प्रतींसह गविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत नभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शे अर्सव हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास . प्रोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप नोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील ारतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

ायटीच्या नोंदणीकत उप-विधीची प्रत सोसायटी कार्यालय कृष्णा गार्डेन ॲण्ड कृष्णा रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्हॅ हौसिंग सोसायटी लिमिटेड, विवा वंदावन टाऊनशिप, विवा कॉलेज रोड, गाव ग्रेळींज, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३, महाराष्ट्र येथे सोसायटी ।चिवाकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून कालावधी समाप्तीपर्यंत उपलब्ध होईल.

ठिकाण: विरार दिनांक: ०८.०९.२०२३

च्या वतीने व करिता कृष्णा गार्डन ॲण्ड कृष्णा रेसिडेन्सी को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/-सचिव/अध्यक्ष/खिजनदा

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा - पुणे पोलीस आयुक्त

पुणे , दि.७ : गणेश मंडळांनी ध्वनिवर्धक यंत्रणा लावताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा इतरांचा विचार करावा. आवाजाने कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. ध्वनिप्रदूषण करू नये. गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळावी, अशा सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेश मंडळांना केल्या.

> IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI S. C. SUIT NO. 422 of 2007

of Mumbai, aged about 61 years, Occupation retired, residing at Gaubai Krishan Nigado Chawl No. 53, Room No. 6, Sambhaji Nagar, OPP. Vijay Nagar Society, Sahar Road, Andhe East), Mumbai - 400069, Maharashtra, India

Versus

Maharashtra Slum Areas (Improvement) Act 1971, having its office at Fourth Floor, MHADA Building, Bandra (East), Mumbai - 400051. 2) The Mumbai Corporation of Greater Mumbai a body constituted under the BMC Ac

L888 having its office at Mahapalika Marg, Fort, Mumbai - 400001. B)M/S. R. T. Construction (Dhiraj Developers) having their office at Ground Floor, P. P. Dias Compound, Natwar Nagar Road No. 1, Jogeshwari (East), Mumbai - 400060 and presently at Dhiraj Aroma, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (East), Mumbai - 400054.

4) Yamunabai Bhiku Dongre adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not kn esiding at Room No. 9-A. 5) Nagesh Bhiku Dongre, adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not know esiding at Room No. 9-B,

6) Dada Keshav Gopanvar, adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not know esiding at Room No. 5,

7) Madhukar Jijaba Kadam, adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not knov esiding at Room No. 8, 8) Raja Shivaji Lavate, adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age not known, residir

it Room No. 2, 9) Smt Najukbi Bapu Tamboli (Shaikh), adult Hindu Indian Inhabitant of Mumbai, age nown, residing at Room No. 3,

ALL Residing in their respective Room Numbers situated in Gaubai Krishna Nigade Chaw No. 53, Sambhaji Nagar, Opp. Vijay Nagar Society, Sahar Road, Andheri (East), Mumbai 400069, Maharashtra, India.

1) Yamunabai Bhiku Dongre (DEFENDANT NO. 4), residing at Room No. 9-A 2) Nagesh Bhiku Dongre (DEFENDANT NO. 5), residing at Room No. 9-B, 3) Dada Keshav Gopanvar (DEFENDANT NO. 6), residing at Room No. 5, 4) Madhukar Jijaba Kadam (DEFENDANT NO. 7), residing at Room No. 8. 5) Raja Shivaji Lavate (DEFENDANT NO.8), residing at Room No. 2,

5) Smt. Najukbi Bapu Tamboli (Shajkh) (DEFENDANT NO. 9), residing at Room No. 3. ALL Residing in their respective Room Numbers situated in Gaubai Krishna Nigade Chaw o. 53, Sambhaji Nagar, Opp. Vijay Nagar Society, Sahar Road, Andheri (East), Mu 400069, Maharashtra, India.

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before this Hon'ble Addl. Sessic Judge **Shri A. R. Quresh**i presiding in the court Room No. 6, on 10/10/2022 at 11.00 a.m O'Clock in the forenoon by the above named defendant for the following relief:-(a) That this Hon'ble Court be pleased to declare that any agreement entered bet

Defendant No. 3 and Defendant No. 4 to 9 being tenants of plaintiff for permaner alternate accommodation in the newly constructed building under the SRA scheme o otherwise on the suit plot of land, i.e., bearing Survey No. 37, CTS No. 17, 17/19 to 23, 154 at Village Vile Parle, Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400069 Maharashtra, India, is bad in law, illegal, void, ab-initio and not binding upon the plaint and is required to be cancelled: (b) That this Hon'ble Court be pleased to declare that the Defendant No. 3 has no right

title and/or interest to carry on any development activities on the suit plot of land bearing Survey No. 37, CTS No. 17, 17/19 to 23, 154, admeasuring 179.8 square yards, at Village Vile Parle, Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtr India, without the consent of the plaintiff:

(c) That this Hon'ble Court be pleased to grant permanent injunction and order of th Hon'ble Court restraining the Defendants No. 1 to 3, their servants, agents and/or any other person or persons claiming by, under or through them from in any manner fror entering upon or remaining on or upon the suit plot of land and/or from handing ov possession of the flats in the newly constructed building to Defendants No. 4 to 9 and/o heir nominees and/or to any other persons situated on the suit plot of land, i.e., land pearing Survey No. 37, CT5 No. 17, 17/19 to 23, to 154 at Village Vile Parle, Sambhaj Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, India, save and excep vith the express permission of the plaintiff;

(d) That this Hon'ble Court be pleased to grant permanent injunction against th Defendants No. 1 to 3 their Officers, Servants, Agents and Contractors or any other persor or persons claiming by, under or through them from in any manner taking physica possession of the rooms in which the Defendants No. 4 to 9 are residing or from putting up their lock their respective tenements in the suit Chawl No. 53 and/or

from in any manner demolishing the suit Chawl or part or portion thereof situated on the plot of land bearing Survey No. 37, CTS No. 17, 17/19 to 23, 154 at Village Vile Parle, Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, India, th said rooms:

(e) Interim and ad-interim reliefs in terms of prayer clauses (c) and (d) above f) For such other and further orders as this Hon'ble Court deems fit and proper in th

circumstances of the case; (g) For cost of this suit

Dated this 30th day of June 2022

City Civil Court, Bomba

This 30^{th} day of June 2022

113-114, Shiyaji Nagar, Bawla Masjid, Off N. M. Joshi Marg, Mumbaj - 400013.

VELOX INDUSTRIES LIMITED Regd. Office: 902 Filix Commercial Complex, opp Asian Paints L.B.S. Marg, Bhandup Mumbai 400078 Ph: +91 2262536600, 9082267347

Email: veloxindustriesltd@gmail.com CIN: L15122MH1983PLC029364 Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of the members of Velox Industries Limited ("the Company") will be held on Friday September 29, 2023 at 03.00 p.m. at its registered office situated at 902 Filix Commercial Complex, opp Asian Paints L.B.S. Marg, Bhandup Mumbai 400078 to transact business as set out in Notice convening the meeting by providing the facility of electronic voting to its members for seeking consent of Members for the item as stated in the notice of Annua

General Meeting dated September 06, 2023. Annual Report including the Notice of AGM and the Standalone Audited Financial Statements for the Financial Year 2022-23, along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto which are also available

on the website of the Company and can also be accessed/ downloaded using the below given below Links:

Notice of 40 th AGM	Annual Report 2022-23	
Annual Reports – Velox Industries Ltd.	Annual Reports – Velox Industries Ltd	
The members are also informed hereby that	t	
Pursuant to Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Manageme		

and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide e-Voting facilities through CDSL to its Members, in respect of the businesses to be transacted at the AGM. The manner and instructions to cast votes through remote e-Voting as well as through e-Voting system during the Meeting have been provided along with the Notice.

Members can vote through electronic means. The Members, whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on Friday, 22nd September 2023, being the cut-off date, shall be entitled to avail the e-Voting facility. Once vote(s) on Resolution(s) are cast by any Member, the same cannot be changed subsequently. The remote e-voting period begins from Tuesday, 26th September 2023 at 09:00 a.m.(IST) and ends on Thursday, 28th September 2023 at 05:00 p.m.(IST). A person who is not a Member as on the cut-off date, i.e. Friday, 22nd September 2023, Will not entitled to vote and should treat the Notice for information purpose only.

Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-Voting shall be eligible to exercise their voting rights during the AGM. Members who have exercised their voting rights by remote e-Voting prior to the AGM may also atten the AGM but shall not be entitled to cast their votes again during the AGM.

Any person, who acquires equity shares of the Company and becomes a Member after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, i.e., Friday, 22nd September 2023 may obtain the login Id and password fore-Voting, by sending a request to CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com to the Company at veloxindustriesItd@gmail.com. All documents referred to in the Notice shall be made available for inspection by

the Members of the Company, without payment of fees, up to and including the date of AGM. Members desirous of inspecting the same may send their requests at veloxindustriesItd@gmail.com from their registered e-mail addresse mentioning their names and folio numbers / demat account numbers. For any technical assistance/ query/ clarification or issues regarding remote 6

("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no.: 1800 225533 NOTICE is hereby also given that pursuant to Section 91 of the Act, Rule 10 of the said Rules and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Registers of the Company shall remain closed from

Saturday, 23rd September, 2023 to Friday 29th September, 2023 for the purpose of

Conducting AGM.

Place: Mumbai

voting / e-voting during the AGM, you may refer the Frequently Asked Questions

For. Velox Industries Limited Sd/-

Debashis Mukherjee

Chairman and Managing Director Date: 08th September, 2023 DIN: 00537728

मे. सागर बार, सीएल-३, अनुज्ञप्ती क्र. १४ ही अनुज्ञप्ती शॉप नं. ३, चमाल गोदी, मेलेट बंदर रोड, मुंबई - ४००००९ या ठिकाणी **श्री. दिपक के. परळकर व श्री. सुनिल के. परळकर** यांचे नावे भागीदारीत कार्यरत असून सद्यस्थितीत भनुजप्तीचे अनुजप्तीधारक/ भागीदार यांची प्रकृती बरी राहत नसल्यामुळे सदर अनुजप्ती ही **श्री अशोक राजाराम शिंदे** त्याँचे नाव भागीदारीत वर्ग / हस्तांतर करण्याबाबतची विनंती सदर अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीधारक / भागीदार श्री. दिपक के. परळकर व श्री. सुनिल के. परळकर यांनी या कार्यालयास केलेली आहे.

तरी याबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप | ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून दिवसाच्या आत **अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, तळ मजला, फार्ट**,

जर वरील मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास मे. सागर बार, सीएल ३, अनुज्ञप्ती क्र. १४ या अनुज्ञप्तीमधून **श्री. दिपक के. परळकर** व **श्री.सुनिल के. परळकर** यांची नावे कमी करुँन सदर अनुज्ञप्ती श्री अशोक राजाराम शिंदे पत्ता C/o राजाराम हरिभाऊ शिंदे, FI-1302 गिरिराज ऑस्कर PL-68/69/69A/71. Sector-20 कोपरखैरणे, नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र 400709. यांच्या नावे भागीदारीत वर्ग/ हस्तांतर करण्यात येईल. ठिकण: मुंबई | दिनांक: ०८.०९.२०२३ जिल्हाधिकारी, मुंबई शहर करीता.

KAVI COMMERCIAL COMPANY LIMITED

[CIN: U99999MH1985PLC082517] Registered off.: Virai Impex House 47, P D' Mello Road, Mumbai-400009 Ph.: 022-61295000/23481446; E -mail id: <u>virajimpex@virajimpex.com;</u> Website: http://kavicommercial.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Saturday, September 30, 2023 at 11:00 a.m. at the registered office of the Company situated at Viraj Impex House 47, P. D'Mello Road, Mumbai-400009, to transact the business mentioned in the notice convening the said AGM.

Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Reports containing, inter alia, the Audited Accounts for the financial year ended March 31, 2023 and the Reports of Auditors and Directors thereon by September 07, 2023 through permitted nodes. (b) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website http://kavicommercial.com

The Scrutinizer's report along with the results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be placed on the Company's website http://kavicommercial.com within 48 hours from the

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, 2013 and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday September 24, 2023 to Saturday, September 30, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company

By Order of the Board of Directors of Kavi Commercial Company Limited

Prakash R Didwania

Place: Mumbai Dated: September 07, 2023 Managing Director DIN: 00225978

AERPACE INDUSTRIES LIMITED (FORMERLY KNOWN AS SUPREMEX SHINE STEELS LIMITED) Regd. Office: 1005, 10th Floor, A Wing, Kanakia Wall Street, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400093 CIN:L74110MH2011PLC214373

NOTICE OF 12TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 12th Annual General Meeting (AGM) of the Members o Aerpace Industries Limited (Formerly known as Supremex Shine Steels Limited) will be held on Wednesday, 27th September, 2023 at 12:00 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice of AGM which is being circulated for convenin

n view of the massive outbreak of the COVID-19 pandemic, social distancing is a norr to be followed and pursuant to the Circular dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th December, 2021 and 5th May, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI vide its Circular No SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023, Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 (collectively referred to as "SEBI Circulars") and all other relevant circulars issued from time to time physical attendance of the Members to the AGM venue is not required and genera meeting be held through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM) Hence, Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM.

n accordance with the MCA Circulars and the SEBI Circular dated 12th May, 2020, and 15th January, 2021 the Notice along with the Annual Report of the Company for the financial year ended 31st March, 2023, will be sent only through e-mail, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or the Registra and Share Transfer Agent (the "RTA"), i.e., M/s. Purva Sharegistry Private Limited or the Depository Participant(s). The Notice and the Annual Report for the financial yea ended 31st March, 2023 shall be available on the website of the Company viz. www.supremexshinesteels.in and of the Stock Exchange where Equity Shares o the Company are listed www.bseindia.com. The Notice shall also be available or the e-Voting website of the agency engaged for providing e-Voting facility, NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. https://evoting.nsdl.com/.

Remote e-voting facility is provided to Members to cast their votes on any of th resolutions set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote using the remote e-voting facility prior to the AGM or during the AGM. Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of AGM.

The remote e-voting period begins on Sunday, 24th September, 2023 at 09:00 A.M and ends on Tuesday, 26th September, 2023 at 05:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Members, whose name appear in the Register of Members / Beneficial Owners as on the record date (cut-off date) i.e. Wednesday, 20th September, 2023, may cast their vote electronically. The voting right of shareholders shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, being Wednesday, 20th

The detailed instructions for joining the AGM through VC/OAVM and casting the vote through remote e-voting / e-voting at the AGM is provided in the Notice of AGM. Members are requested to carefully go through the same. If you have any gueries o issues regarding attending AGM & e-Voting from the NSDL e-Voting System, you can write an email to evoting@nsdl.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 21st September, 2023 to Wednesday, 27th Septembe 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

> By order of the Board of Directors For Aerpace Industries Limited

Place: Mumbai Date: 02-09-2023

Milan Shah Managing Director DIN:08163535

S. V. J. ENTERPRISES LIMITED

CIN: U15400MH2009PLC196514 Regd. Office: 02/A, Sonam Palace CHS. Old Golden Nest -1 Mira Bhainder

Road, Mira Road East Thane 401 107 Email: svjenterprises@gmail.com/ info@svjenterprises.co.in

Website: www.svjenterprises.co.in Tel: 022 - 28121275| Fax: 022 - 28121275

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING (AGM) NOTICE is hereby given that an 14th Annual General Meeting ("AGM") of the members

S. V. J. Enterpirses Limited ("the Company") shall be held on Saturday, September 30 2023 at 03.00 p.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM" only, to transact the businesses as set out in the Notice of the AGM. Pursuant to the General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, and other circulars issued the Ministry of Corporate Affairs read with the Securities and Exchange Board of India "SEBI") Circular no. SEBI/HO/ CFD/OoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 Circulars"), the Company has e-mailed to all the members, Notice of AGM or September 07, 2023 through electronic mode only to those members whose e-ma addresses are registered with the Company/Depositories/Registrar and Share Transfe Agent. The requirement of sending physical copies of the Notice has been dispensed with Notice of the AGM has been uploaded on the website of the Company a www.svjenterprises.co.in and can also be accessed from at relevant section of the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") viz.www.bseindia.com. Th EGM Notice is also available on the website of National Securities Depository Limited "NSDL") at www.evoting.nsdl.com

MANNER OF REGISTERING/UPDATING E-MAIL ADDRESSES:

1.Members holding shares in physical mode and who have not updated their e-mai address with the Company are requested to update their e-mail addresses by submittin Form ISR-1 (available on the website of the Company www.svjenterprises.co.in) dul filed and signed along with requisite supporting documents to Link Our RTA Bigshare Services Pvt Ltd Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre Mahakali Caves Road, Andheri east Mumbai 400093

Members holding shares in dematerialised mode are requested to register/update the e-mail address with the relevant Depository Participants.

Manner of Casting of vote(s) through e-voting: Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGN through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-votting") by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the EGM. Members attending the EGM who have not cast the vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the EGM Joining the EGM through VC/OAVM:

Members will be able to attend the EGM through VC/OAVM, through NSDL at 3.00 P.m. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the EGM are explained in the Notice of the EGM

The Company has fixed Saturday, September 23, 2023 as the as Cut-off date fo determining the members eligible to vote on all resolutions set out in the EGM Notice Members are requested to carefully read the Notice of the EGM and in particular instructions for joining the EGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the EGM. By Order of the Board of Directors For S. V. J. Enterprises Limited

Place: Mumbai Date: September 07, 2023 रोज वाचा

JIK INDUSTRIES LIMITED CIN: L65990MH1990PLC056475 Regd. Office: Pada No. 3, Balkum Village, Thane (West), Thane, Maharashtra - 400 608

Ph: +91 22 2542 6356 E-mail: cosec@jik.co.in. Website: www.jik.co.in <u>Intimation regarding 31st annual general meeting to be held through video</u> CONFERENCING (VC)/OTHER AUDIO -VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given to the members of JIK Insdustries Limited pursuant to provisions of section 96 of the Companies Act, 2013 ('Act') read with Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended ('Rules'), that the 31st Annual General Meeting of the Company ('AGM') to be held on Friday, September 29, 2023 through VC/ OAVM at 01:30 PM (I.S.T.) to transact the business as set out in the notice of AGM.

The Ministry of Corporate Affairs (MCA), vide its General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and Genera Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 20/2021 dated 12th December, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, and General Circular No. 03/2022 dated 5th May, 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) until September 2023.. In accordance with the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations), the 31st AGM of the Company shall be conducted through VC/ OAVM on Friday, September 29, 2023 at 01:30 PM

The Company has sent electronic copies of Annual Report along with the Notice of AGM on September 07, 2023 to those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participants.

Members' holding shares in physical form or dematerialized mode, as on cut- of date i.e. September 22, 2023, being the cut-off date may cast their vote electronically on the resolutions set forth in the Notice of AGM through electronic system of NSDI "remote e-voting"). All the members are hereby informed that:

.The business, as set out in the notice of AGM, may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM. 2.The remote e-voting period shall commence on Tuesday, September 26, 2023 at 9:00 A.M 3.The remote e-voting period shall end on Thursday, September 28, 2023 at 5:00 P.M

4.The cut-off date for determining eligibility to vote by remote e-voting or e-voting at the AGM shall be September 22, 2023. 5. Any member who acquire shares of the company and become the member of the company after dispatch of notice and holding shares as of cut-off date i.e., September 22, 2023 may obtain login ID and password by sending a

request at evoting@nsdl.co.in. 6. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from September 22, 2023 to September 29, 2023. (Both days inclusive). 7.The Board of Directors of the Company has appointed Ms. CS Hansa Gaggar

(Certificate of Practice No. 21614), Practicing Company Secretaries, for scrutinizing

remote e-voting process before the AGM as well as for voting during the AGM in a

Members may note that: The remote e-voting shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by member, the member shall not be allowed to change it subsequently.

 The facility for voting at the AGM shall be made available by the NSDI Members who have voted through Remote e-voting will be eligible to attend the $\ensuremath{\mathsf{AGM}}.$ However, they will not be eligible to vote at the AGM.

The person whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitle to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. The Notice of the AGM along with the Annual Report is made available on the website of the company at www.jik.co.in and on the website of Stock Exchange i.e. NSE Limited

at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. 8.In case of any queries/grievances relating to voting by electronic means or technical assistance before and during the AGM, the member may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com

JIK INDUSTRIES Limited NSDL Contact:

or contact NSDL or Company as given below:

Email id: evoting@nsdl.co.in

Contact Person: Kedar Mangesh Latke **Email id:** cosec@jik.co.in. **Telephone No:** 1800 1020 990 **Telephone No:** +91 22 2542 6356

Date: September 08, 2023 FOR JIK INDUSTRIES LIMITED Place: Thane

Kedar M. Latke Company Secretary & Compliance Officer (Membership No. F12341)

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

CIN: L15100MH1981PLC024988

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai 400060. Email: investors@galaxycloudkitchens.in / Website: www.galaxycloudkitchens.in

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting ("AGM") of the Members of

the Company is scheduled to be held on Friday. September 29, 2023 at 11.30 a.m. through

Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("QAVM") to transact the business as set forth in the Notice convening the said AGM. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and circulars issued by Ministry o Corporate Affairs ("MCA") viz. General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 read with other applicable circulars issued by MCA in this regards ("MCA Circulars"), the

AGM of the Company is being held through VC / OAVM. The Registered Office of the Company shall be deemed to be the venue for the AGM. In accordance with the provisions of the MCA Circulars and Circular No SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India, the Notice of AGM and the Annual Report for the financial year ended March 31, 2023 is being sent only by electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent o Depositories on September 1, 2023. The electronic dispatch of Notice of AGM and Annua Report to the Members has been done on 7th September, 2023.

In compliance with provisions of Section 108 of the Act read with rules made thereunder, as mended from time to time and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Members, facility to cast their votes electronically through Remote E-voting and E-voting during the AGM, through electronic voting system of National Services Depository Limited ("NSDL"). The detailed procedure to cast vote using e-voting system of NSDL has been described in the Notice of AGM

All members are informed that: (1) All the businesses as stated in the notice of AGM may be transacted through voting by electronic means only; (2) The Remote E-voting period shall commence on Tuesday, September 26, 2023 at 9:00 a.m. and will end on Thursday September 28, 2023 at 5:00 p.m. The Remote E-voting module shall be disabled by NSDI thereafter. (3) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Friday, September 22, 2023. (4) The persons who acquire shares and become members of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e Friday, September 22, 2023 may cast their votes by following the instructions and process of Remote E-voting as provided in the notice of AGM and on website of NSDI https://www.evoting.nsdl.com. (5) Members who have cast their votes by Remote E-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Members participating in the AGM and have not cast their vote through Remote E-voting can cast their vote through E-voting during the AGM. (6) The person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avai the facility of Remote E-voting as well as voting at AGM. (7) Electronic copies of the Notice convening AGM, procedure and instruction for E-voting (before and at AGM) and participating in AGM will be sent to the Members, whose e-mail ids are registered with the Company/ Depository(ies). (8) Those Members whose email address is not registered with the Company/Depository(ies), may follow the below instructions for obtaining the logir details for E-voting:

Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company, Physical TSR Consultants Private Limited at csg-kyc@tcplindia.co.in providing folio holding no., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), for registering email address

Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demat account, as per the process advised by your DP.

For technical assistance regarding VC/OAVM participation in AGM or in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a reques

to Mr. Amit Vishal, Assistant Vice President- NSDL at <u>evoting@nsdl.co.in</u>. The AGM Notice and Annual Report is also available on the Company's website a www.galaxycloudkitchens.in, website of stock exchange at www.bseindia.com and or website of NSDL at www.evoting.nsdl.com.

For Galaxy Cloud Kitchens Limited Nishant Dholakia **Executive Director and CEC**

DIN: 05200058

Place: Mumbai Date: September 7, 2023

Suresh Jha

Directo DIN: 01189584 दै. 'मुंबई लक्षदीप'



जाहीर नोटीस सर्व संबंधितास कळविण्यात येते कि. बापा सीताराम अन्न क्षेत्र आणि गौशाळा ट्रस्ट नामक ट्रस्ट असून र्त बजरंगधाम बापा विश्रांती धाम, गीधराई पाडा, तुंगारे इवर रोड सातिवली वसई पर्व पालघर ४०१२०८ येथ कार्यरत आहे. सदर टस्टच्या खजिनदार मार्फत टस्टच्य विकासासाठी व इतर योग्य अशा योजना राबवण्या करिता ट्रस्टचे विश्वस्थ / सदस्यांची बैठक वारंवा नोटीस देऊन आयोजित करण्यात आली होती सदरच्या बैठकीत नवीन विश्वस्थ / सदस्यांची नियुक्त करण्याकरिता व इतर योग्य अशा योजना राबव^ण करिता विषय मांडण्यात येणार होते. परंत कोणतेह विश्वस्थ / सदस्यांनी सदरच्या बैठकीत उपस्तीर्थी दर्शविली नाही. सदर नोटिसीद्वारे सर्व संबंधितार कळविण्यात येते कि. टस्टच्या विकासासाठी व इत योग्य अशा योजना राबवण्याकरिता नवीन विश्वस्थ सदस्यांची नियतनी करण्याचे ठरतिले आहे. तरी य संदर्भात जर कोणीही इसमांचा अथवा ट्रस्टच्या विश्वस्थ, वस्यांचा सदरच्या नियुक्ती करीता हरकत असल्यार तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १ दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निमलिखित स्वाक्षिकारांना अनिता शॉपिंग सेंटर १ल मजला, पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.) ४०१२०२, या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर नियुर्क्त करीता कोणाचाही कसल्याही प्रकारे हरकत नाही तो असल्यास सोडन दिलेला आहे असे समजण्या येईल याची कपया नोंद्र घ्यावी दि: ०९.०९.२०२३

अशिलांतर्फे ॲड. डी. डी. घोन्सालवीस

PUBLIC NOTICE

This is to inform to all the public that, ou client **Mrs. Rajshree wd/o Vilas Kulkarn** who along with her husband **Mr. Vilas** who along with her husband Mr. Vilas Govind Kulkarni is the owner of Room No. 487, Bldg. No.14, Om Shree Ganesh Krupa CHS Ltd., Wadia Estate, Ball Bazar, Kurla (W), Mumbai-400070 and nolding shares in respect or the same premises. Mr. Vilas Govind Kulkarni die premises. Mr. Vilas Govind Kulkarni diec intestate on 18/10/2021 leaving behind his wife Mrs. Rajshree Vilas Kulkarni and His daughter Mrs. Vinita P Bhate as the only legal heirs. The original Agreements executed between Smt. Savitri wd/c Vishwanath N Palav and others and Shr (Govind Pandurang Nandgaonkar of the year 1979 is lost or misplaced and not traceable even after due and diligent search. Our Client wish to sale the said premises to the Intending Purchaser. If any person or persons, trust, trustees

f any person or persons, trust, trustee claiming any interest in above-mentione premises or any part thereof by way of Sale, exchange, lease, mortgage, gif Sale, exchange, lease, inorgage, girtrust, inheritance, bequest, possessior lien, easement, development, power c Attorney or otherwise are hereb requested to send all particulars thereof i requested to send all particulars thereof writing together with proof to undersigne at following address during working hou within 14 days from the date hereof, a otherwise further procedure of Sale transfer of above-mentioned premises we be completed without any reference regard to any such purported claim. egard to any such purported claim on terest, which shall be deemed to hav een waived to an intent and purpose Date: 9/09/2023

Adv. Annapurna Jain (M-9619921448) Address: Shop No.6, Shri Viman Darshan CHS. Ltd., M. N. Road, Bail Bazar, Kurla (W), Mumbai-70.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप' जाहीर सूचना एक श्रीमती मळीबाई नवशा चौधरी हे सदनिका

क्रमांक ००६, सुमारे २२५ चौरस फूट कार्पेट

क्षेत्रफळ असलेले तळमजल्यावर, ओम सत्यवर्त

एसआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत क्रमांक १, मयूर नगर

गेट क्रमांक २९, आरे मिल्क कॉलनीजवळ, गोरेगाव

(पूर्व), मुंबई - ४०० ०६५, गाव मरोळ मरोशी

तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, (यापुढे

सदर परिसर म्हणून संदर्भित), आणि रु.५०/- च्य

५ शेअर्ससाठी प्रत्येक विशिष्ट क्र.२६ ते ३० पर्यंत

(दोन्ही समावेशी) भाग प्रमाणपत्र क्रमांक ५ साठी

देखील पात्र होते. (यापुढे सदर शेअर्स म्हणून

संदर्भित) सोसायटीच्या भांडवलात चे पूर्णपणे

ताब्यात घेण्यात आले आणि अन्यथा चांगल्या

आणि पुरेशा जागेच्या हकाचे ताबा घेतले आहे.

श्रीमती मुळीबाई नवशा चौधरी यांचे

दि ०३ ०४ २०१६ रोजी पालघर येथे मन्य द्याला

होता. त्यांचा मुलगा श्री. बिस्तुर नावशा चौधरी हा

तिचा एकलता एक वारस आणि कायदेशीर

प्रतिनिधी म्हणून तिच्या मृत्यूच्या वेळी शासन करत

असलेल्या उत्तराधिकारी कायद्यानुसार. सदर श्री

बिस्तुर नावशा चौधरी आता पूर्णपणे जप्त करण्यात

आली आहे आणि अन्यथा ती जागा आणि त्या

या जागेवर किंवा त्यावरील समभाग विक्री

भेटवस्तू, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, ट्रस्ट,

देखभाल, सलभता किंवा अन्यथा कोणत्याही

मार्गाने कोणताही हक्क, शीर्षक किंवा स्वारस्य

असलेल्या किंवा दावा करणाऱ्या कोणत्यार्ह

व्यक्तींना याद्वारे हे सूचित करणे आवश्यक आहे.

ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १० दिवसांच्य

आत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अधोस्वाक्षरी

करण्यास लिहन, असे न केल्यास असे सर्व

अधिकार, शीर्षक किंवा स्वारस्य माफ केले गेले

वर संदर्भित अनुसूची

ओम सत्यवती एसआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत क्र.१ च्या

तळमजल्यावर सुमारे २२५ चौरस फूट कार्पेट एरिया

असलेले सदनिका क्रमांक ००६, मयूर नगर, गेट क्रमांक २९, आरे मिल्क कॉलनीजवळ , गोरेगाव

(पूर्व), मुंबई - ४०० ०६५, गाव मरोळ मरोशी

तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा. रु.५०

च्या ५ शेअर्ससाठी शेअर सर्टिफिकेट क्र.

करिता प्रत्येक विशिष्ट क्र.२६ ते ३० पर्यंत आहे.

ओम सत्यवती एसआरए कोहौसोलि

मयूर नगर, गेट क्र.२९ जवळ, आरे मिल्व

कॉलनी, गोरेगाव (पू), मुंबई - ४०० ०६५

सही/

मचित

शेअर्सचा पुरेसा हक्कदार आहे.

आहे असे मानले जाईल.

गॅलेक्सी क्लाऊड किचन्स लिमिटेड

सीआयएन: एल१५१००एमएच१९८१पीएलसी०२४९८८ नोंदणीकत कार्यालयः नॉलेज हाऊस. श्याम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६०. वेबसाईट:www.galaxycloudkitchens.in | ई-मेल: :investors@galaxycloudkitchens.in

४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शुक्रवा, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३० वाजता, व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य कश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे . फंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या लागू तरतुर्दीचे पालन करून मेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग ग्युलेशन्स) आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक (एमसीए परिपत्रक-) उदा. सर्वेसाधारण । रिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ सहवाचिता कंपनीची एजीएम व्हीसी, भोएव्हीएमद्वारे आयोजित केली जात आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे एजीएमचे ठिकाण गानले जाईल.

मसीए परिपत्रक आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३ ८ दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्य ारतुर्दीनुसार, एजीएमची सूचना आणि ३९ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिव नहुँवाल १ सप्टेंबर, २०२३ रोजी ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/निबंधक आणि ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले जात आहे. एजीएमची सूचना आणि सभासदांना वार्षिक अहवाल ७ सप्टेंबर, २०२३ रोजी देण्या आला आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ त्यातील नियमाअंतर्गत व सुचिबध्दता कराराच्या नियम ४४ नुसार कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात आलेल्य -वोटिंग सेवामार्फत एजीएममध्ये विमर्शीत व्यवसायाबाबत एजीएमच्या ठिकाणाव्यतिक्त अन ठिकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देण्याकरिता सदस्यांना सुविधा दिलेली आहे.

इतर माहिती खालीलप्रमाणे: (१) एजीएम सूचनेत नमुद सर्व विषयांवर विद्युत स्वरुपाने मतदानामार्फल विमर्ष केले जाईल. (२) रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोर्ज स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. (३) विद्युत स्वरुपाने किंव ज़ीएममध्ये मत देण्यास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ आहे. (४) ज़ीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेणे कंपनीचा सदस्य झालेली व्यक्ती आणि नोंद दिनांव राकवार. २२ सप्टेंबर. २०२३ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएम सचनेत नएसडीएलच्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर दिलेल्या रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया व सूचनांचे पालन करून त्यांचे मत द्यावे. (५) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देल्यानंतरही सदस्यास व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल परंतु पुन्ह मत देण्याचा अधिकार असणार नाही. (६) नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थ ालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांन रेमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल. (७) एजीएम घेण्याची सचनेचे वद्यत प्रती. ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिती (एजीएमपर्वी व एजीएममध्ये) आणि एजीएममध् नहभागी होण्याची पद्धत सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यावर पाठविल नाईल. (८) जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास तुम्ही ई-वोटिंगकरिता लॉगइः पशील प्राप्त करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

वास्तविक धारणा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी टीएसआर दाराशॉ कन्सल्टन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना csg-kyc@tsrdarashaw.com वर फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शन व मागील) पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकित प्रत) असे दस्तावेज ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावेत.

डिमॅट कृपया तुमचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि तुमचे डिमॅट खात्यात तुमचे डीपीद्वारे दिलेल्या प्रक्रियेनुसार तुमचा ई-मेल नोंद करावा

हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी तांत्रिक सहाय्य किंवा अन्य इतर प्रश्नांकरित ुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ई-त्रोटिंग युजर मॅन्युअलकरिता आणि फ्रिकन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंव नएसडीएलकडे कळवावे किंवा ०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० वर संपर्क कराव केंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष-एनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.co.in</u> क फळवावे.

ओजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट <u>www.galaxycloudkitchens.in</u> वर आणि स्टॉक् क्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असेल.

गॅलेक्सी क्लाऊड किचन्स लिमिटेडकरित

जी-१. श्री साई रेसिडेन्सी. ६-५९६/६०.

खैरताबाद, बंजारा हिल, हैदराबाद-५०००३४

सही/ निशांत धोलिकय कार्यकारी संचालक व सीईअं दिनांकः ०७.०९.२०२३ ठिकाणः मुंबई डीआयएन:०५२०००५

RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED (CIN No: L15310MH1991PLC064563)

Registered Office: Plot No C 17 / 2, Midc, Industrial Area, District Raigad, Taloja Maharashtra, 410208 Website: www.rishabhdighasteel.com | Email: info@rishabhdighasteel.com Phone: 022-23481585/23488559

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING

INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Rishabh Digha Steel And Allied Products Limitled (the Company) will be held on **Thursday**, 28th September, 2023 at 09:00 A.M. at No C 17 / 2, Midc, Industrial Area, District Raigad, Taloja, Maharashtra, 410208 to transact the businesses as set out in the Notice of the Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2023 have been sent in electronic

modes to Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants(s). The Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip 2023 is also available on the website of the Company, at www.rishabhdighasteel.com The Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by

electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 21st September, 2023, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the AGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting

The remote e-voting period will commence on **Monday, 25th September 2023** at 9.00 a.m. and will end on Wednesday, 27th September 2023. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on **Wednesday, 27th September 2023**. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently. The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the

AGM who have not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM. Members who have cast their vote through e-voting, may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the meeting. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company

after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. 21st September 2022, may obtain the USER ID and Password by sending a request at https://www.evoting.nsdl.com or info@rishabhdighasteel.com, However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote The Notice of AGM is available on the Company's website www.rishabhdighasteel.com

and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 22th September 2023 to Thursday, 28th September 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

By order of the Board For Rishabh Digha Steel And Allied Products Limited

Place: Mumba Date: 06.09.2023

ठिकाण: मुंबई

नारीख: ९ सप्टेंबर, २०२३

Mr. Ashok Maganiai Mehta Managing Director

युनिव्हर्सल प्राइम ॲल्युमिनियम लिमिटेड सीआयएन: यु२८१२९एमएच१९७१पीएलसी०१५२०७

नोंदणीकृत कार्यालय: सेंच्युरी भवन, ७७१ डॉ. ए बी रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र-४०००२५, भारत. द्र:०२२-२४३०७४३७/२४३०४९८, वेबसाइट:www.universalprime.in, ईमेल:upalbby@gmail.com

सूचना

याद्वारे नोटीस दिली आहे की:

- कंपनीची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ रोजी दु.१.३०वा भाप्रवे एमसीए व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर दक्शाव्य माध्यमादारे (ओएव्हीएम) सविधेदारे सामान परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ में २०२२ रोजी सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी वाचा आणि सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे २०२० रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे.
- वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२२-२३ सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एमसीएने विहित केल्यानुसार पाठवले आहे. कंपनीच्या <u>www.universalprime.in</u> या वेबसाइटवरही ते उपलब्ध आहे. **शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०२३** रोजी वार्षिक अहवाल पाठवण्याचे
- **शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३** रोजी कट ऑफ तारखेनुसार प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य, रिमोट ई-वोटिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे नोटीसमध्ये नमूद केल्याप्रम सामान्य व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:
- अ. रिमोट ई-मतदान बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. सुरू होईल आणि शुक्रवार २९ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. संपेल.
- ब. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सचना पाठवल्यानंतर आणि कटऑप तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य बनते, helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखादी व्यक्ती ई-मतदानासाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो;
- क. सदस्यांनी लक्षात ठेवावे की: १) रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल सीडीएसएलने मतदानाच्या वरील तारखेनंतर आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल, म्हणजे ई-मतदानाला शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्या.५.०० वाजेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. आणि सभासदाने ठरावा एकदा मत दिले की, त्यानंतर सदस्याला त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही; २) एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बोलावली जाणार असल्याने, प्रत्यक्ष बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याच सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही, तथापि सदस्य ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात जे एजीएमच्या वेळी उपलब्ध केले जाईल; ३) ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन देण्याचा अधिकार असणार नाही: आणि ४) ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये केवळ कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग तसेचओएव्हीएम सुविधांद्वारे एजीएम येथे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- ड. एजीएम आणि ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्य तुम्ही <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता. किंवा टोल फ्री क्रमांक: १८००२००५५३३ वर कॉल करा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) यांच्याशी संपर्क साघा. जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करतील. सदस्य कंपनीला upalbby@gmail.com वर किंवा नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर देखील लिहू शकतात.
- कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने त्याखाली बनवलेल्या नियमांसह वाचले गेले आहे, याद्वारे नोटीस देखील देण्यात आली आहे की कंपनीच्या सदस्यांची नोंदणी आणि शेअ हस्तांतरण पुस्तके रविवार, २४ सप्टेंबर २०२३ ते शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस समावेशी) पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसा युनिव्हर्सल प्राइम ॲल्युमिनियम लिमिटेडकॉरिता नवल किशोर बागरी

ASREC इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला . मॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (India) Limited (पूर्व), मुंबई-४०००९३. कर्जदार/जामीनदार/गहाणदार यांना सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम् ८(५)(डी) अंतर्गत खाजगी कराराद्वारे स्थावर मालमत्तेच्या विक्रीची सूचना

ॲझरेक/सरफायसी/२२१४/२०२३-२०२४ श्री. निर्भय रामबहादूर सिंग . मंटू रामबहादुर सिंग मिथिला कार्स प्रायव्हेट लिमिटेडचे मिथिला कार्स प्रायव्हेट लिमिटेडचे निलंबित संचालक आणि हमीदार निलंबित संचालक आणि हमीदार बी-३३/१०२, अवधूत शांती नगर कोहौसोलि., बी-३३/२०३, अवधूत शांती नगर कोहौसे लि., सेक्टर ५, शांती नगर, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०७. सेक्टर ५, शांती नगर, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०७. श्री. भगवान उमेश सिंग. श्री. महालिंगम बादलुर नटराजन. मिथिला कार्स प्रायव्हेट लिमिटेडचे निलंबित संचालक आणि हमीदार

निलंबित संचालक आणि हमीदार ७२/१२/२६, माता रमाबाई आंबेडकर नगर, डॉ. ई. मोसेस रोड, फोर सीझन्स हॉटेल, जिजामाता नगर, वरळी, मुंबई-४०००१८. श्री. सुब्रतो नोनिगोपाल रॉय मिथिला कार्स प्रायव्हेट लिमिटेडचे

निलंबित संचालक आणि हमीदार १०३-डी, सचिन टॉवर, प्रल्हाद नगर, सॅटेलाइट अहमदाबाद सिटी. माणेकबाग. अहमदाबाद, गुजरात-३८००१५.

विषय: मालक श्री. निर्भय आर. सिंग यांचे फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, विंग बी-३३, इमारत बी-३३, ३४, अवधुत शांती नगर कोहौसोलि., सेक्टर ५, शांती नगर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०(सेक्टर ६ समोर, शांती नगर, मिरा रोड पुर्व, क्षेत्रफळ ५६० चौ.फु. प्रत्येकी या जागेचे सर्व भाग व खंड ासलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना.

संदर्भ: सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(५)(डी) **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** ही एक सिक्युरिटायझेशन आणि ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे (यापुढे **ॲझरेक** न्हणून संदर्भित) आणि मिथिला कार्स प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार) (अंडर लिक्विडेशन) ची स्रक्षित कर्जदार

आहे. असाइनमेंट करारानुसार **दि.२६.०८.२०२०** रोजी **अभ्युदय को–ऑपरेटिव्ह बँक लि.** आणि **ॲझरेक** (इंडिया) लिमिटेड सोबत कार्यान्वित केले गेले आणि -ॲझरेंक-पीएस०२/२०२०-२१ ट्रस्टचे विश्वस्त म्हणू-नाम करत असून, मूळ सावकाराकडून सिक्युरिटीजसह सुरक्षित कर्ज घेतले आहे. **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**चे अधोस्वाक्षरी केलेले अधिकृत अधिकारी, आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेश आणि रिकन्स्ट्रवशन आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा) या

तरतुदीनुसार रीतसर नेमणूक केली आहे आणि खालीलप्रमाणे ही नोटीस जारी करण्याचा अधिकार आहे: -तुम्ही कर्जदाराने **अभ्युत्य को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड** (मूळ कर्जदार) कडून या बैंकेच्या नावे विविध वित्तपुरवठा/सुरक्षा दस्तऐवजांची अंमलबजावणी केल्यानंतर क्रेडिट सुविधेचा लाभ घेतला होता. तुम्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी आर्थिक शिस्त राखण्यात अयशस्वी झाल्यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३१.०३.२०१९ रोजी दोन्ही कर्ज खाती

- नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आली. असाइनर बँकेने तम्हाला ०७.१२.२०१९ रोजी डिमांड नोटीस पाठवली होती ज्यामध्ये सर्वांन सांगितलेली ३०.११.२०१९ रोजी थकबाकी रु.३२,४२,८४,७७०.९७ ही नोटीस मिळाल्याच्य तारखेपासून ६० दिवसांच्या निर्धारित कालावधीत भरण्याचा सल्ला देण्यात आला होता
- तुम्ही वैधानिक मागणी सूचनेचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, -ऑ**झरेक (इंडिया) लिमिटेड** असाइनी) च्या अधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटीज (व्याज) नियम, २००२ सोबत कलम १३(४ नुसार अंमलबजावणी सुरू केली आणि पुढे जाऊन खाली नमूद केलेल्या शेड्यूल मालमत्तेमध्ये ु अधिक विशेषतः वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा सरफायसी कायद्यांतर्गत ०९.०२.२०२३ रोजी
- -ॲझरेक (इंडिया) लिमिटेडने २६.०४.२०२३ रोजी रु.४७.६० लाखांच्या राखीव किमतीसाठी खार्ल नमूद केलेल्या शेड्यूल केलेल्या मालमत्तेचा पहिला सार्वजनिक लिलाव भौतिक ताब्यात घेतल्यानंत परंतु अनुसूचित मालमत्तेच्या संदर्भात बोलीदारांच्या अभावामुळे लिलाव अयशस्वी झाला.
- आम्हाला खाली नमूद केलेली अनुसूचित मालमत्ता रु.४७.६० लाख (रुपये सत्तेचाळीस लाख सा हजार फक्त) मध्ये खरेदी करण्याची ऑफर प्राप्त झाली आहे, जी खाली स्वाक्षरीकर्त्यांना वाजवी आणि स्वीकार्य वाटली. हे लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला पंधरा (१५) दिवसांची नोटीस देत आहोत की खाली नमूद केलेल्य

शेड्यल संपत्तीची विक्री २६.०९.२०२३ किंवा त्यानंतर लवकरच नियम ८(५)(व) सरक्षा हित

- (अंमलबजावणी) नियम, २००२ सह सरफेसी कायदा २००२ अंतर्गत खाजगी कराराद्वारे केली जाईल सरफायसी कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे, विक्रीसाठी निश्चित केलेल्या वरील तारखेपूर्वी कधीही येथे झालेल्या सर्व खर्च, शुल्क आणि खर्चासह आमची संपूर्ण देय रक्कम भरून सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात आपले लक्ष वेधण्यात आले
- याशिवाय, आपण इच्छुक खरेदीदारास प्रस्तावित विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण ऑफर रकमेसह खाली नमुद केलेली शेड्यूल मालमत्ता खरेदी करण्यासाठी अधिक चांगल्या ऑफरसह लेखी संदर्भ देऊ शकता. ऑफरची रक्कम डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स पे ऑर्डर किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या
- कृपया लक्षात ठेवा की खाली नमूद केलेली शेड्युल केलेली मालमत्ता ९ फेब्रुवारी, २०२३ पासून ताब्यात आहे आणि आम्हाला भारी खर्च/लिलावाची सूचना, ताबा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इत्यादींशी संबंधित सर्व खर्च येत आहेत, जे प्रथम विक्रीतून वजा केले जातील. खाली स्वाक्षरीद्वारे प्राप्त होणारी रक्कम आणि शिल्लक रक्कम वरीलप्रमाणे तुमच्या थकबाकीसाठी विनियोजन केली जाईल.

तारण मालमत्तेची अनुसुची मालक श्री. निर्भय आर. सिंग यांचे फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, विंग बी-३३, इमारत बी-३३/३४, अवधुत शांती नगर कोहीसोलि., सेक्टर ५, शांती नगर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७, सेक्टर ६ समोर, शांती नगर, मिरा रोड पुर्व, क्षेत्रफळ ५६० चौ.फु. प्रत्येकी.

> मख्य व्यवस्थापक व -प्राधिकत अधिकारी

नाशिक, महाराष्ट्र - ४२२१०१

१) तेजस थळे (कर्जदार),

महाराष्ट्र - ४१०२०९

कामोठे, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०९

२) प्रज्ञा रमेश पाटील (सह–कर्जदार)

(कर्ज क्र.: एच४०५एचएचएल०१३६४८० व एच४०५एचएलटी०१६७४२९)

पत्ता: फ्लॅट क्र. बी ३०५, प्लॉट क्र. ९, सेक्टर १९, शांती कुंज कोहौसोलि.

ग्ता: बी-६०४, साई प्राईड, प्लॉट क्र. २१९, सेक्टर - २१, कामोठे, नवी मुंबई, | नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०६.

जाहीर सूचना

मी येथे घोषित करीत आहे की, माझे अशील श्रीमती विपुला हरेश कुवादिया (फ्लॅट मालक) यांच्याकडून स्नेह पराग कोहौसोलि. प्लॉट क्र.१० व ११, फ्लॅट क्र.६०४, ६वा मजला, पेस्तम सागर रोड क्र.४, चेंबूर, मुंबई-४०००८९ या जागेचे मुळ करारनामा सारखे दस्तावेज हे घाटकोपर स्टेशन रोड येथे प्रवास करतेवेळी माझे अशिलाच्या निवासस्थानातन दिनांक ०५.०४.१९९४ रोजीचा पुढील मुळ विक्री करारनामा हरवला आहे आणि अनुक्रमांक ११६ ते १२० दोन्हीसह रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.२४ चे धारक आहेत उपरोक्त मुळ विक्री करारनामा हरविल्याची दिनांक ०७.०९.२०२३ रोजी एफआयआर नोंदणी क्र.७८७५८-२०२३ नुसार पोलीस ठाणे येथे केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर करारनामा किंवा अधिकार दस्तावेज सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस सदर फ्लॅटबाबत वारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा खालील स्वाक्षरीकर्त्याचे कार्यालय **श्री. विवेक बी**. सदादे. वकील उच्च न्यायालय, अष्टविनायव कोहौसो.. इमारत क्र.९२/२६००. कन्नमवार नगर-२, विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८३. द्र.:९८१९३३६७८३ यांच्याद्वारे विचारात घेतले जाणार नाही.

दिनांक: ०९.०९.२०२३ ठिकाण: मुंबई

सही/-वकील विवेक सदादे वकील उच्च न्यायालय

वारी टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआयएन:एल३११००एमएच२०१३पीएलसी२४४९१ **नोंदणीकृत कार्यालय:** ६०२, वेस्टर्न एज-१, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६, महाराष्ट्र, भारत. दर .: + ९१ - २२ - ६६४४४४४४, फॅक्स : + ९१ - २२ - ६६४४४४४००, ई-मेल: info@hktrade.in, वेबसाईट: www.hktrade.in

<mark>वारी टेक्नॉलॉजिस लिमिटेड</mark>च्या ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, **शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३** रोजी हॉटेल सहारा स्टार, वेस्ट ब्लॉक, ५ स्टार हॉल, टर्मिनल १ विमानतळ, नवपाडाँ, विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००९९

आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे आयोजित करण्यात आली आहे. याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **वारी टेक्नॉलॉजिस लिमिटेड**ची ३३**वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दपारी ३:०० वाजता हॉटेल सहारा स्टार, वेस्ट ब्लॉक, ५ स्टार हॉल, टर्मिनल विमानतळ समोर, नवपाडा, विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००९९ होणार आहे.

३३व्या एजीएमच्या सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती **गुरुवार, ७ सप्टेंबर २०२३** रोजी सर्व सभासदांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी गर्टिसिपंट/आरटीएकडे नोंदणीकृत आहेत.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० मध्ये वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून (सुधारित केल्यानुसार) सदस्यांना त्यांचे मत देण्यासाठी सक्षम करण्यासाठी कंपनीला रिमोट -व्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. ३३व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएम (रिमोट ई-व्होटिंग) व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग. या उद्देशासाठी, कंपनीने ई-व्होटिंग सुविधेसाठी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत करार केला आहे. या संदर्भात सभासदांना पढे कळविण्यात येते की:

- दुरस्थ ई-मतदान कालावधी **सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता** सुरू होईल आणि . गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता संपेल. गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी मध्याकाळी ०५.०० नंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ते अक्षम केले जाईल.
- ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३** रोजी नोंदवलेले असेल, ती एजीएममध्ये मतदान आणि रिमोट ई-व्होटिंगच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया/सूचना एजीएमच्या नोटिसच्या **बिंद् क्रमांक ९** मध्ये समाविष्ट
- कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजे **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३** रोजी शेअर्स धारण करते ती rnt.helpdesk@linkintime.co.in येथे विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते तथापि, जर व्यक्ती आधीच दूरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएल/सीडीएसएलमध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.
- ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही आणि ते एजीएममध्ये उपस्थित आहेत, एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.
- एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.
- एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.waaree.com या वेबसाइटवर उपलब् . आहेत. एजीएमची सूचना लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. जर भागधारक/सदस्यांना ई-व्होटिंगबाबत काही शंका असतील, तर ते वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि **इन्स्टा बोट** ई-व्होटिंग मॅन्युअल येथे <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर

उपलब्ध आहेत किंवा <u>enotices@linkintime.co.in</u> वर ईमेल पाठवा किंवा दूरध्वनी: ०२२-वारी टेक्नॉलॉजिस लिमिटेड सही/ राजेश जी. गौ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सदस्यत्व क्र.एसीएस-३४६२९

BAJAJ बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड EINSERV कॉपॉरेट कार्यालयः सिरेब्रम् आयटी पार्क बीर इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. / शाखा

कार्यालयः ४था मजला, सुमंगल हाऊस, ब्लॉक क्र. ८, सुप्रिम किडनी केअर हॉस्पिटलजवळ, साधु वासवानी रोड, एमआयसीओ सर्कलजवळ, नाशिक ४२२००१. आणि सी/४, प्लॉट क्र.१२, कोहिन्र् इस्टेट हौ.सो., मुला रोड, कमल नयन बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे–४११००३. आणि ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकृष्ट पाडा, वेल्फअर् सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र–४०००५९, भारत आणि गांवडे कॉम्प्लेक्स, १ला मजला, आयडीबीआय बॅकेजवळ, बॅंक रोड समोर, कोरागव - ४२३६०१, महाराष्ट्र. आणि १ला मजला, रामदास पाटील मार्केट, मार्तंड विजय पेट्रोल पम्पामागे, भुसावळ रोड, जामनेर, महाराष्ट्र – ४२४२०६. आणि १ला मजला, रघुवंशी कॉम्प्लेक्स, नगर परिषद्जवळ, नंदुरबार – ४२५४१२, नंदुरबागर, महाराष्ट्र – ४२५४१२ **आणि** १ला मजला, देवेंद्र कॉम्प्लेक्स, आयओबीच्या वर, नंदुरा रोड, सिवील लाईन खामगाव.

४९१८६००० वर संपर्क साधा

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०८ सप्टेंबर, २०२३

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शूल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेलो आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण[े] खाते कंपनीचे **नॉन–परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए)** झाले आहे. तदनुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रिअल ॲसेटस् ॲण्ड एस्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिभृती ठेवेली होती.

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह–कर्जदार/ जामिनदाराचे नाव व पत्ता	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना तारीख व रक्कम
शाखाः पुणे (कर्जं क्र.: ४०२एचएसएल९२६१४२२२, ४२०टीएसएच९२६४७०५४) १) अरोरा रोहित अशोक (कर्जदार), पत्ताः फ्लंट क्र.३१२, बौरंग आंगण मंजिरी रोड, नलावडे हॉस्पिटलजवळ, महादेव नगर, मंजारी बीके पुणे – ४१२३०७. दुसरा पत्ताः फ्लंट क्र ५०७, चौरंग आंगण को-ऑफरेटिव्ह हाऊसिंग सोलि., गाव मंजिरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे २) गावत्री रोहित अरोरा (सह-कर्जदार) पत्ताः फ्लंट क्र.३१२, चौरंग आंगण मंजिरी रोड, नलावडे हॉस्पिटलजवळ, महादेव नगर, मंजारी बीके पुणे – ४१२३०७.	खाली नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.५०७, ५वा मजला, क्षेत्रफळ ४२० चौ.फू., चौरंग आंगण को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., जिम क्र. ६५, हिस्सा क्र. २, पंचायत मिळकत क्र. १/०८०६/७१, गाव मंजिरी, ता. हवेली, जि. पुणे, चतुस्मिमः पूर्वः बी.जी.एस. पार्क व हिरदास बिल्डींग; पश्चिम: २० फूट कॉलनी रोड; उत्तर: मंजिरी रोड; दक्षिण: श्री. कायदोने, श्री. बदेले, श्री. कनवाई यांची मालमत्ता	२८ ऑगस्ट, २०२३ रु.१४,४८,०२३/ – (रुपये चौदा लाख अट्टेचाळीस हजार तेवीस फक्त)
शाखाः राजगुरुनगर (कर्जे क्रः: ४एक्सप्आरएचटीईए४१५५०, व एच४एक्सप्एचएलआर०३७५३३१) १) चंद्रकांत दत्तात्रय बोरावके (कर्जदार), १) प्रिया चंद्रकांत बोरावके (सह-कर्जदार) दोघांचा पत्ताः बालाजी नगर, चाकण, ता. खंड, जि. पुणे, राजगुरुनगर, महाराष्ट्र - ४१०५०१	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, क्षेत्रफळ २८.६४ची.मी., गट क्र. ३९४/१, प्लॉट क्र. ८, श्रीकांत अपार्टमेंट, बालाजी नगर, मेडकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे – ४१०५०१	२५ ऑगस्ट, २०२: इ.२४,३२,३१०/- (रुपये चोवीस लाख बत्तीस हजार तीनशे दहा फक्त)
शास्ताः पुणे (कर्जं क्र.: एचए१९एचएचएल०६६७३४६) १) दिपक पांडुरंग दळवी (कर्जदार), पत्ताः भलेंट क्र.४०८, इसाबेल ४ था मजला, न्याती एविता, सन्हें क्र. २९८/२८३/२/९, पोरवाल रोड, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र – ४११०४७. दुसरा पत्ताः भलेंट क्र ३०५, ३रा मजला, न्याती एविता, बिल्डींग क्र. सी, इसाबेल सन्हें क्र. २९८/२८३/२/९, पोरवाल रोड, लोहेगाव, पुणे – ४११०४७ २) शिल्पा दिपक दळवी (सह-कर्जदार) पत्ताः भलेंट क्र.४०८, इसाबेल ४ था मजला, न्याती एविता, सन्हें क्र. २९८/२डी/२/९, पोरवाल रोड, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र – ४११०४७.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.इसाबेल सी-२०५, ३रा मजला, क्षेत्रफळ ४८८ चौ.फू., ४५.३४ चौ.मी., ओपन टेरेस/पार्कींग इसाबेल - १४, इमारत इसाबेल (पीएमसी क्र. सी) न्याती एविता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हें क्र. २९८, हिस्सा क्र. २डी/२/१, लोहेगाव, ता. हवेली, जि. पुणे	२८ ऑगस्ट, २०२ रु.४०,५९,०७७/- (रुपये चाळीस लाख एकोणसाठ हजार सत्याहत्तर फक्त)
शाखाः कोपरगाव (कर्जं क्र.: एच४७९एचएलडी०१६६२६० व एच४७९एचएलटी०१९८४६१) १) दिनेश सुरजप्रसाद गुप्ता (कर्जंदार), पत्ताः २२९४, गंगा दरवाजा रोड, येवला, जि. नाशिक, महाराष्ट्र – ४२३४०१. दुसरा पत्ताः रो हाऊस क्र. २, वक्रतुंड रेसिडेन्सी, आंगणगाव, ता. येवला, जि. नाशिक. २) शिल्पा दिपक दळवी (सह-कर्जंदार) पत्ताः २२९४, गंगा दरवाजा रोड, येवला, जि. नाशिक, महाराष्ट्र – ४२३४०१	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: गट क्र. ६६/१+२+३+ ६५/२+६५/ १ए+ ६५/१बी (पी) प्लॉट क्र. ६८-६९+७०+७१+७२+७३+७४+७५ एकूण क्षेत्र १२२८.०० चौ.फू. वक्रतुंड रेसिडेन्सी, रो हाऊस २ बीएचके, रो हाऊस क्र. २, क्षेत्र ९७.५४ चौ.मी., बिल्ट अप क्षेत्र ८७.५४ चौ.मी. व खुली जागा १० चौ.मी. तळ मजला व पहरिला मजला, तळमजलाः हॉल, किचन, टॉयलेट व बाथरुम, पहिला मजला दोन बेडरूम, टॉयलेट बाथरूम, ओपन गॅलरी, व पहिला मजला टेरेस, ग्रामपंचायत सळकत क्र. ४६१, मौबे आंगणगाव, ता. येवला, जि. नाशिक, चतुसिमा: पूर्व: खुली जागा; पश्चिम: कॉनले रोड; उत्तर: रो हाऊस क्र. २; दक्षिण: रो हाऊस क्र. ३	२८ ऑगस्ट, २०२ इ.२१,५७,१६८/- (रुपये एकवीस लार सत्तावन्न हचार एकः अडुसष्ठ फक्त)
शाखा: नाशिक (कर्ज क्र.: एच४०७७्चएचएल०२५५५७१ व एच४०७एचएलटी०३०१६७१) १ महेश हरिभाक कापरे (कर्जदार), पत्ता: २२९४, गंगा दरावाजा रोड, येवला, जि. नाशिक, महाराष्ट्र - ४२३४०१. दुसरा पत्ता: रो हाऊस क्र. २, वक्रतुंड रेसिडेन्सी, आंगणगाव, ता. येवला, जि. नाशिक. २) शिल्पा दिपक दळवी (सह-कर्जदार)	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.सी ५०४, ५वा मजला, सी विंग, बसंत बिल्डिंग, सम्राट सिम्पोनी, अनु क्र. ८९९/१, ८९९/२/१, ८९९/३/१८४, प्लॉट क्र. ८४, नागरे नगर, पाथडीं फाटा, मौजे नशिक, महाराष्ट्र – ४२२०१०	२८ ऑगस्ट, २०२ इ.३५,९८,५०९/- (रुपये पस्तीस लाख अठ्यात्रव हजार पाचरो एक फक्त)
पत्ताः २२९४, गंगा दरवाजा रोड, येवला, जि. नाशिक, महाराष्ट्र – ४२३४०१ शाखाः खामगाव (कर्जं क्र.: एच४क्यृ६एचएलपी०१४१६५३) १) मोतीलाल होतालदास रामचंदानी (कर्जदार), २) भारतीबाई मोतीलाल रामचंदानी (सह–कर्जदार) दोघांचा पत्ताः आठवडी बाजार, सिंधी कॉलनी, वॉर्डं क्र. ३, नांदोरा, खामगाव – ४४३४०४	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.८०/२, प्लॉट क्र. ०८, मेन रस्ता, नांदुरा, ता. नांदुरा, जि. बुलढाणा, खामगाव महाराष्ट्र – ४४४२०३, चतुरिसमा: पूर्व: सरकारी रस्ता; पश्चिम: शेरीचा रस्ता; उत्तर: होतलदास क्रियालदास रामचंदानी यांची जागा; दक्षिण: नेनुमल चौधरी यांची जागा	२३ ऑगस्ट, २०२ रु.१९,६१,९९२/- (रुपये एकोणीस ल एकसष्ट हजार नऊर ब्याण्णव फक्त)
शाखाः नंदुरबार (कर्जं क्र.: ४ओ९आरएमएस०१२२७०९३९) १) प्रतिक शाम थोरात (कर्जंदार), २) शाम रघुनाथ थोरात (सह–कर्जंदार) दोघांचा पत्ताः ए-११, चित्रकुट सोसायटी, डीडीआर रोड, पंचवडी, नाशिक – ४२२००३	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: दुकान क्र. जी२, सीटी सर्व्हें क्र. ४४८/३, क्षेत्रफळ १२.६१६ चौ.मी. पिंपळनेर, ता. साकरी व जि. धुळे, महाराष्ट्र – ४२४३०६ चतुसिमा: पूर्व: आतला स्त्ता; पश्चिम: मनोज हरिशचंद्र थोरात यांची मालमता; उत्तर: दुकान क्र. जी३; दक्षिण: दुकान क्र. जी१	२४ ऑगस्ट, २०२ रु.१,९७,८०४/- (रुपये एक लाख सत्याण्णव हजार आठशे चार फक्त)
शाखाः पुणे (कर्जं कः : एच४०२एचएचएल०२७५२५१ व एच४०२एचएलटी०२८२५६८) १) राहुल पोपट कदम (कर्जदार), २) सुप्रिया राहुल कदम (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता: ए३०२ प्राईड होम, अनु क्र. ६७/१, रहातनी तपकीर नगर, पिंपरी कॉलनी, पुणे, महाराष्ट्र – ४११०१७	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.बी-३०२, रुरा मजला, क्षेत्रफळ ३४.५७ ची.मी., विंग क्र. ए, प्राईड होम्स सर्व्हें क्र. ६७, हिस्सा क्र. १+५/ए/१ रहतानी, गुणे- ४१०९७, चतुसिमा: पूर्व: संभाजी नखाते यांची मालमता; पश्चिम: स्स्ता; उत्तर: कैलास थोपाटे यांची मालमता; दक्षिण: श्री. अश्विन यांची मालमता	२४ ऑगस्ट, २०२ रु.४१,७७,९९७/- (रुपये एकेचाळीस लाख सत्त्याहत्तर हर नऊशे सत्याण्णव फक्त)
शाखाः सावडा (कर्जं कः : एचयू७५एचएलडी०८३७२७८, एचयू७५एचएलटी०८४९६७८) १) शेखरिझवान शेख रफीक (कर्जदार), २) निखातपरवीन शेखरफीक शेख (सह-कर्जदार) दोघांचा पत्ताः आएशा नगर, पोस्ट यवळ, ता. यवळ, जि. जळगाव, आएश नगर, यवळ, महाराष्ट्र- ४२५३०१	खाली नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र. १०१, गट क्र. ७५३, एकुण क्षेत्रफळ १९५ ची.मी., पूर्वेस क्षेत्रफळ ६५.०५ ची.मी., फलक नगर, यवल, ता. यवाई, जि. जळगाव – ४२५५०३, चतुसिमा: पूर्वे: प्लॉट क्र. १०२; पश्चिम: प्लॉट क्र. १०१ व प्लॉट क्र. १००; उत्तर: ९.०० मीटर रस्ता; दक्षिण: जी. क्र. ७४८	२५ ऑगस्ट, २०२ इ.१४,३३,४३०/- (रुपये चौदा लाख तेहतीस हजार चार्स्र तीस फक्त)
शाखाः नाशिक (कर्ज क्र.: ४०७एचएसओ५०४३२४४१ च ४०७टीओएल५०४३२४६७ च ४०७टीओएल५०४३४४७६) १) सुनिल अशोक पाथाडे (कर्जदार), २) कल्पना सुनील पाथाडे (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता: फ्टॉट क्र. १, वसंत संगित सोसायटी, वसंत विहार, जेल रोड, नाशिक. महाराष्ट्र – ४२२१०१	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: पर्लेट क्र.३, बी विंग, क्षेत्रफळ ६२.७३ चौ.मी., सर्वे क्र. ६७/९ए+९बी+६७/४+५++९ए+९बी व प्लॉट क्र. १२+१२+१३, हितिबृह्या अपार्टमेंट, पांचक, नाशिक रोड, नाशिक – ४२२०१, चतुसिमा: पूर्व: पर्लेट क्र. बी–४; पश्चिम: प्लॅट क्र. बी–२; उत्तर: समास जागा; विक्षण: जिना व रस्ता	२४ ऑगस्ट, २०२ ६.१८,८३,२७४/- (रुपये अठरा लाख त्र्याऐंशी हजार दोनशं चौऱ्याहत्तर फक्त)

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स त्निमिटेड**कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. क्सामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**वर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये.

खाली नमद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट

क्र.१६०७, १६वा मजला, हॉर्टेनसिया बिल्डींग, अरिहंत

हिस्सा क्र. ३, ४ सर्व्हे क्र. २४ हिस्सा क्र. १ए, पनवेल, फक्त)

एसपायर फेज -१, सर्व्हे क्र. ७, हिस्सा क्र. ५, सर्व्हे | रु.३०,०३,६३८/-

क्र. १४. हिस्सा क्र. ६.७ सर्व्हे क्र. १५ हिस्सा क्र. १.३ | (रुपये तीस लाख तीन

सर्व्हें क्र. १६ व १८, हिस्सा क्र. १ए बी, सर्व्हें क्र. २३, हजार सहाशे अडतीस

प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड दिनांक: ०७.०९.२०२३, ठिकाण: महाराष्ट्र